

September 4, 2025

BSE LimitedNational Stock Exchange of India LimitedLuxembourg Stock ExchangeScrip Code: 500440Scrip Code: HINDALCOScrip Code: US4330641022

<u>Sub</u>: Newspaper Advertisement(s) regarding Notice of Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares by Hindalco Industries Limited ["Company"]

Ref : a. SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSDPoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025 ["SEBI Circular"] and

b. ISIN: INE038A01020.

Please find enclosed herewith copies of the Newspaper advertisement relating to the Notice of Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares in accordance with the SEBI Circular in the following newspapers:

- a) Business Standard, All India Edition in English and
- b) Navshakti, Mumbai Edition in Marathi.

We request you to kindly take the same on record.

Sincerely,

for Hindalco Industries Limited

Geetika Anand Company Secretary and Compliance Officer

Encl: a/a

HINDALCO INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 21st Floor, One Unity Center, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai 400013.

Tel: +91 22 69477000 / 69477150 | Fax: +91 22 69477001 / 69477090.

Email: hilinvestors@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238 | Website: www.hindalco.com.

SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Notice is hereby given that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025. a Special Window now open for a period of 6 months from July 7, 2025 to January 6, 2026 for re-lodgement of transfe deeds which were lodged prior to the deadline of April 1, 2019 and rejected/returned due to deficiency in the documents may be re-lodged with requisite documents.

Investors who have missed the earlier deadline of March 31, 2021 [The cut-off date for re-lodgement of transfer deed] can take this opportunity by furnishing the necessary documents to the Registrar and Share Transfer Agent of the Company i.e., MUFG Intime India Private Limited [Formerly Link Intime India Private Limited] at their address C-101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai -400083, ["RTA"] or e-mail at rnt.helpdesk@in.mpms.mufg.com.

During this period, the securities that are re-lodged for transfer [including those requests that are pending with the Company RTA as on date, if any] and being verified by the RTA shall be issued only in Demat Mode. Shareholders raising the reques must have a demat account and provide their Client Master List, along with the original transfer documents and share certificate(s) while lodging the documents for transfer with the RTA

For Hindalco Industries Limited

Sd/ Geetika Anand Company Secretary and Compliance Officer

Place: New Delhi

Date: 03.09.2025

Date: 03/09/2025

Place: Lucknow

Date: September 3, 2025

Place: Mumbai

ASIAN HOTELS (NORTH) LIMITED CIN: L55101DL1980PLC011037

Registered Office: Bhikaji Cama Place, M. G. Marg, New Delhi – 110066 Phone: 011 66771225; Fax: 011 26791033

E-mail: investorrelations@ahlnorth.com; Website: www.asianhotelsnorth.com **NOTICE TO MEMBERS**

The Ministry of Corporate Affairs vide General Circular dated May 05, 2020 read with Circular dated September 19, 2024 and SEBI vide Circular dated October 03, 2024 have exempted companies from printing and sending physical copies of Annual Reports and Notices of general meetings to the shareholders and allowed conducting these meetings through video conferencing and other audio-visual means till September 30, 2025. Accordingly, physical copies of Annual Report 2024-25 and the notice for the ensuing Annual General Meeting (AGM), which will be held on Monday, the September 29, 2025 at 11.30 am through video conferencing and other audio-visual means, shall not be sent to the members either before or after the AGM. Consequently, Annual Report 2024-25 and the Notice for the ensuing AGM shall be forwarded to the Members through their registered Email-IDs and uploaded on the Company's website i.e. www.asianhotelsnorth.com and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited https://www.bseindia.com/ and National Stock Exchange of India Limited https://www.nseindia.com/.

To ensure that the Annual Report 2024-25 and notice for the ensuing AGM reach you all, the members who have not registered/updated their e-mail addresses with the Company are requested to register/ update their e-mail addresses in the following manner:

Physical shareholders are hereby notified that vide SEBI Master Circular number: SEBI/HO/ MIRSD-PoD/P/CIR/2025/91 dated June 23, 2025 (as amended), All holders of physical securities in listed companies shall update their folios with KYC details [any of the details viz., PAN; Choice of Nomination; Contact Details (Postal Address with PIN and Mobile Number), Bank Account Details and specimen signature, if any. Moreover, to avail the online services, the security holders can register their e-mail id. The security holder can register/update the contact details through submitting the requisite ISR-1 form along with the supporting documents. ISR-1 Form can be downloaded from the following link: https://ris.kfintech.com/clientservices/isc/default.aspx or https://www.asianhotelsnorth.com/pdf/fy2223/Form_ISR-1.pdf. Detailed FAQ can be found on the link: https://ris.kfintech.com/faq.html.

by writing to the Company or to its Registrar and Transfer Agent, KFin Technologies Ltd. (RTA) with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at investorrelations@ ahlnorth.com or einward.ris@kfintech.com or evoting@kfintech.com respectively

Members holding shares in dematerialized mode: By registering/updating their e-mail addresses with their Depository Participants directly.

The members may contact the Share Department of the Company at the above-mentioned address, telephone numbers and e-mail id or the RTA at their registered office at Selenium Tower B, Plot Nos. 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad – 500 032; Toll Free No. 1800-309-4001; or at the e-mail id: einward.ris@kfintech.com for any clarification or assistance.

for Asian Hotels (North) Limited

Tarun Srivastava Company Secretary Membership No.: ACS 53209

ELDECO

ELDECO HOUSING AND INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Shop No. S-16, Second Floor, Eldeco Station-1, Site No.-1, Sector-12, Faridabad, Harvana-121007 Corporate Office: Eldeco Corporate Chamber-I, 2nd Floor, Vibhuti Khand (Opp. Mandi Parishad), Gomti Nagar, Lucknow (UP) - 226010

CIN: L45202HR1985PLC132536 Website: www.eldecogroup.com | Email: eldeco@eldecohousing.co.in | Ph. No.: 0522-4039999 | Fax No.: 0522-4039900

NOTICE OF THE 40TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND RECORD DATE

Notice is hereby given that The 40th Annual General Meeting ("AGM") of the Members of Eldeco Housing and Industries Limited ("the Company") will be held on Thursday, September 25, 2025 at 3:30 p.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the businesses, as set forth in the Notice of the AGM. The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of

In compliance with General Circular no. 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03 2024 (hereinafter collectively referred to as "the Circulars"), the Companies are allowed to hold AGM through VC/OAVM, without the physical presence of the members at a common venue. Hence, in compliance with the provisions of the Circulars, the Companies Act, 2013 ("the Act") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("the SEBI Listing Regulations"), the 40th AGM of the Company is being held through VC/OAVM. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

In compliance with the abovementioned Circulars, the Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2024-2025 has been sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registra and Share Transfer Agent ("RTA") i.e. Skyline Financial Services Private Limited/ Depository Participant(s) ("DPs"). Members may note that the same shall also be made available on the Company's website at www.eldecogroup.com, and can also be accessed or the website of Stock Exchanges i.e. BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com, on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com and on the website of our Company's RTA at www.skylinerta.com. The electronic dispatch of Notice of AGM along with the Annual Report for the financial year ended March 31, 2025 has been completed on **Wednesday**, **September 3**, **2025**. Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI Listing Regulations, the Company is also sending a letter to the shareholders whose email IDs are not registered with the Company/RTA/DP providing the web-link including the exact path where the Annual Report fo FY 2024-25 can be accessed.

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Secretarial Standards on General Meetings ("\$\$-2") issued by the Institute of Company Secretaries of India ("ICSI"), Members will be provided with the facility to east their vote electronically, through the remote e-voting facility (before the AGM) and e-voting facility (at the AGM), on all the resolutions set forth in AGM Notice. The facility of casting votes will be provided through a platform which shall be provided by CDSL. Facility for e-voting at the AGM will be made available to those Members who are present at the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the resolutions through remote e-voting. The Members who have casted their vote through remote e-voting prior to the AGM may also attend, participate in the AGM through VC/OAVM but shall not be eligible to vote at the AGM. The detailed procedure for attending the AGM through VC/OAVM and e-voting is provided in the Notice convening the AGM.

The remote e-voting period shall commence on Monday. September 22, 2025 at 9:00 a.m. (IST) and will end on Wednesday September 24, 2025 at 5:00 p.m. (IST). During this period, Members holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date i.e. Thursday, September 18, 2025 may cast their votes electronically. The e-voting module shall be disable by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is casted by the Member, the Member cannot modify it subseque The cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of Members to avail e-voting facility will be Thursday, September 18, 2025. The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid up equity share capital of the Company as o

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as on cut-off date i.e. Thursday, September 18, 2025, may obtain the User ID and Password by sending a request a admin@skylinerta.com or chandni@eldecohousing.co.in. However, if the Member is already registered with CDSL for e-voting then they may use existing User ID and password for casting their vote.

Members holding shares in physical mode and who have not registered/updated their e-mail addresses with the Company an requested to register/update the same by writing to the Company at chandni@eldecohousing.co.in or the Company's RTA at admin@skylinerta.com or parveen@skylinerta.com. Members holding shares in dematerialized mode are requested to registe update their email addresses with the relevant DP as per the process as advised by the DP.

Members who have not registered their e-mail address may temporarily get their email registered with the RTA by clicking the link https://www.skylinerta.com/EmailReg.php and following the registration process as guided thereafter.

The dividend, if declared at the AGM shall be paid to those Members whose names appear in the Register of Members as on the Record Date i.e. Thursday. September 18, 2025 and in respect of shares held in dematerialized form, it shall be paid to the Member whose names are furnished by National Securities Depository Limited ("NSDL") and CDSL, as beneficial owners as on that date. The dividend, subject to the approval of Members at the AGM, will be paid within 30 days from the date of approval of Members at the

As per the Income Tax Act, 1961 ("the IT Act") as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by the Compan on or after April 1, 2020 is taxable in the hands of the Members. The Company shall, therefore, be required to deduct tax at source ("TDS") at the time of making payment of the said dividend. In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to comply and/or update their residential status, PAN, category as per the IT Act with their DP's or in case shares are held in physical form with the Company/RTA by sending documents through e-mail by Saturday, September 13, 2025.

Pursuant to Section 91 of the Act and Rules framed thereunder, as amended from time to time, the Register of Members and Shar Transfer Books shall remain closed from Friday, September 19, 2025 to Thursday, September 25, 2025 (both days inclusive). Shareholders may note that the Board of Directors at their meeting held on May 22, 2025, has recommended a final dividend of Re 9/- (450%) per equity share of face value of Rs. 2/- each for the financial year ended March 31, 2025. The final dividend, subject to

the approval of the shareholders, will be paid to the Members whose names appear in the Register of Members as on the **cut-off date** i.e. Thursday, September 18, 2025, through various online transfer modes to the shareholders who have updated their bank account details. Pursuant to the relevant SEBI Circulars, with effect from April 1, 2024, dividend to shareholders holding shares in physica form, shall be paid only through electronic mode. Such payment shall be made only after furnishing the PAN, choice of nomination contact details including mobile number, bank account details and specimen signature. Shareholders are requested to complete their KYC by writing to the Company's RTA, Skyline Financial Services Private Limited at admin@skylinerta.com. In case securities are held in demat mode, shareholders are requested to update their bank details with their DPs. In case you have any queries, you may refer the Frequently Asked Questions ("FAQ's") and e-voting manual available a

www.evoitingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. All grievances connected with the facility for voting by electronic means should be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911 or our RTA at admin@skylinerta.com.

By the order of the Board Eldeco Housing and Industries Limited Chandni Vii Company Secretary

Antony Waste Handling Cell Limited

CIN: L90001MH2001PLC130485

Registered Office: A-59, Road No.10, Wagle Industrial Estate, Thane (West) - 400 604 Phone: 022 3544 9555 | Email: investor.relations@antonywaste.in | Website: www.antony-waste.com

NOTICE OF TWENTY-FOURTH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Twenty-Fourth Annual General Meeting ("the AGM") of the Company will be held on Thursday, September 25, 2025, at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing (VC) /Other Audio Visual Means (OAVM) facility, to transact the businesses, as set out in the Notice of the AGM dated August 08, 2025 ("AGM Notice"), in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 09/2024 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and September 19, 2024 respectively, and all other relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CFDPoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024, issued by the Securities and Exchange Board of India (hereinafter referred to as "the said Circulars") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations").

Dispatch of Annual Report and Dissemination on the Website

The Company has electronically sent the AGM Notice and Integrated Annual Report for the financial year 2024-25 on Tuesday, September 02, 2025 to all the members who have registered their e-mail addresses with Company/Registrar and Share Transfer agent/Depository Participants. The AGM Notice and Integrated Annual Report 2024-25 is also available on the website of the Company at https://www.antony-waste.com/investors/annual-reports/, websites of the Stock Exchanges, that is, BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Remote E-Voting and E-Voting at the AGM

ANTONY WASTE

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI Listing Regulations, and the said Circulars, the Company is providing facility of e-voting to its members holding shares, as on the cutsaid circulars, the Company is providing facility of e-voting to its members holding shares, as on the cut-off date, being **Thursday, September 18, 2025**, to exercise their right to vote through electronic means from a place other than the venue of the Meeting (the "Remote e-voting"), and e-voting at the AGM, through an e-voting platform of NSDL. Instructions for remote e-voting and e-voting during the AGM on any or all of the businesses, is detailed in the AGM Notice.

Only those members whose names are recorded in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting or e-voting at the AGM.

The details of Remote e-voting are given herein below:

Commencement of Remote e-voting Monday, September 22, 2025 at 9.00 a.m. Wednesday, September 24, 2025 at 5.00 p.m. End of Remote e-voting

During this period, Members will have an opportunity to cast their votes electronically. The remote evoting module shall be disabled by NSDL thereafter. Members attending the AGM who have not cas their vote through remote e-voting shall be eligible to vote at the AGM. Further, those Members who have cast their vote by remote e-voting prior to the date of the Meeting

may also attend the meeting and participate in the meeting but shall not be entitled to cast their vote The detailed instructions for participating through VC/OAVM and the process of e-voting, including the manner in which Members who have not registered their e-mail address can cast their vote through e-

voting including remote e-voting, are provided in the AGM Notice. For queries/Help on remote e-voting and/or attending the AGM through VC/OAVM mode If a person has become the Member of the Company after the electronic dispatch of AGM notice but on or before the cut-off date he/she may send an e-mail request to **evoting@nsdl.com** with a copy to

investor.relations@antonywaste.in for obtaining User ID and Password by providing a request letter mentioning name, DP-ID Client-ID (16 digit DP-ID + Client ID or 16 beneficiary ID) and the PAN card. In case of any queries pertaining to the voting or technical issue of login before/during the AGM, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on.: 022 - 4886 7000 or send a request at evoting@nsdl.com.

GFCL EV Products Limited

CIN: U24296GJ2021PLC127819

Registered Office: Survey No. 16 / 3, 26 and 27,

Village: Ranjitnagar, Taluka: Ghoghamba, District: Panchmahal - 389380, Gujarat. Telephone: +91 2678 248153

Email id: bvdesai@gfl.co.in Website: www.gfclev.co.in

NOTICE OF THE 4[™] ANNUAL GENERAL MEETING,

REMOTE E-VOTING AND CUT-OFF DATE

NOTICE is hereby given that the 4th Annual General Meeting ('AGM') of the Members of GFCL

EV Products Limited ('the Company') will be held on Friday, 26th September, 2025 at 11:30

A.M. (IST) through Video Conference ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM'), to

transact the businesses as set out in the Notice of the AGM. Pursuant to General Circular No.

09/2024 dated 19th September, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") read

together with previous Circulars issued by the MCA in this regard (collectively referred to as

"MCA Circulars"), Companies are permitted to convene the AGM through VC / OAVM without

In accordance with the said circulars, the Company has sent Notice of the AGM along with a

weblink to access the Annual Report 2024-25 on Wednesday, 3rd September, 2025, through

electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/

Registrar & Transfer Agent / Depository Participants ('DPs'). The Company shall send a

physical copy of the Annual Report 2024-25 to those Members who specifically request for the

same at bvdesai@gfl.co.in or bhavesh.jingar@gfl.co.in mentioning their Folio No. / DP ID and

The Annual Report 2024-25 of the Company along with Notice of the AGM is available on the

website of the Company at www.gfclev.co.in. A copy of the same is also available on the

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Secretarial

Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India

read with the MCA Circulars, the Company is pleased to provide to its Members the facility of

remote e-Voting before / during the AGM in respect of the business to be transacted as

mentioned in the Notice of the AGM and for this purpose, the Company has appointed National

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notes to the Notice of the AGM.

Commencement of remote e-Voting Tuesday, 23rd September, 2025 at 09:00 a.m.

Conclusion of remote e-Voting Thursday, 25th September, 2025 at 05:00 p.m.

The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and

The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity

share capital of the Company as on Friday, 19th September, 2025 ('cut-off date'). The

facility of remote e-Voting shall also be made available during the Meeting and shall be

disabled 15 minutes after the conclusion of the Meeting. Members attending the Meeting,

who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right

to vote during the Meeting. Once the vote on a resolution is cast by the Member, the same

shall not be allowed to be changed subsequently. A person whose name is recorded in the

Register of Members / Register of Beneficial Owners as on the cut-off date only shall be

entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM. Members who have

cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may attend the Meeting electronically

A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode and who

becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on

the cut-off date, may obtain the User ID and password for remote e-Voting by sending a

request at evoting@nsdl.co.in. However, if the Member is already registered with NSDL for

remote e-Voting, then he / she can use his / her existing User ID and password for casting

Individual shareholders holding securities in electronic mode and who acquires shares of

the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and

holds shares as on the cut-off date may follow the login process mentioned at point 10(A) of

Members can also login by using the existing login credentials of the demat account held

through DPs registered with NSDL or Central Depository Services (India) Limited ('CDSL')

Mr. S. Samdani, Partner of M/s. Samdani Shah & Kabra, Practicing Company Secretaries has

been appointed as the Scrutiniser to scrutinise the remote e-Voting process before/during the

In case of any queries / grievances pertaining to remote e-Voting (before / during the AGM)

you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user

manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call at

022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to at evoting@nsdl.co.in.

but shall not be entitled to vote on such resolution(s) again.

Securities Depository Limited ("NSDL") for facilitating voting through electronic means.

Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.

The remote e-Voting facility would be available during the following period:

website of the National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

physical presence of the Members at a common venue till 30th September, 2025



Client ID.

Remote e-Voting and Cut-off Date:

Members are requested to note the following

Date: September 03, 2025 Place: Thane

Sd/ Harshada Rane

Company Secretary and Compliance Office

Antony Waste Handling Cell Limited

For and on behalf of

TANFAC INDUSTRIES LIMITED

Registered Office: 14 SIPCOT Industrial Complex, CUDDALORE - 607 005, TAMIL NADU TEL: 04142-239001 TO 239005 FAX: 04142-239008 website: www.tanfac.com Email id: tanfac.invreln@anupamrasayan.com

CIN: L24117TN1972PLC006271 NOTICE OF THE 51ST ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 51st (Fifty First) Annual General Meeting (AGM) of the Members of TANFAC Industries Limited (the Company) will be held on Thursday, September 25, 2025 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM (AGM Notice) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with Circular No. 09/2024 dated September 19, 2024 together with the other relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MČA) and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 together with other relevant circulars issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) in this regard (collectively the Circulars).

Pursuant to Section 101 and 136 of the Companies Act, 2013 read with the relevant Rules framed thereunder and the Circulars, the AGM Notice along with the Annual Report is sent through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with Depository Participant or the Company or Integrated Registry Management Services Private Limited, the Company's Registrar and Transfer Agen (RTA)

Notice of the 51st AGM together with Annual Report of the Company including the Audited Financial Statements for the Financial Year ended March 31, 2025 along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached has been dispatched in electronic means is being dispatched Wednesday, September 03, 2025 in accordance with the relaxation granted by the MCA vide Circular No. 20/2020 dated May 5, 2020 to all the shareholders who have registered their email id with the Company Depository Participants.

Members may note that the Notice and Annual Report 2024-25 will also be available on the Company's website at https://www.tanfac.com/agm-2024-2025.php . Members can attend and participate at the AGM through VC / OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice. Members attending through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act. 2013

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India (ICSI) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("Listing Regulations), the Company is pleased to offer the facility of e-voting to all its Members to enable them to cast their votes electronically. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) as the agency to provide e-voting facility.

The Members whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Thursday, September 18, 2025, are entitled to vote on the resolutions set forth in the AGM Notice. Eligible Members who have acquired shares after the AGM Notice is sent and holding shares as on the cut-off date, may approach CDSL for issuance of the User ID and Password for exercising their right to vote by electronic means and attend the Meeting through VC / OAVM. A person who is not a member as on the Cut-off Date should treat this communication and the Notice of the Meeting for information purpose only.

The remote e-voting period will commence on Monday. September 22, 2025 at 9:00 a.m. (IST) and will end on Wednesday, September 24, 2025 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. The facility for e-voting will also be made available at the Meeting and Members attending the Meeting who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the

Members are requested to refer to the AGM Notice to cast their votes through remote e-voting / e-voting. The Company has appointed Ms. Kalyani Srinivasan, Practicing Company Secretary, to act as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free No.1800 21 09911.

Place: Cuddalore

For TANFAC INDUSTRIES LIMITED Vinod Kumar. S

Date : September 03, 2025

Company Secretary & Compliance Officer

WATER RESOURCES DEPARTMENT Parambikulam Aliyar Basin Circle, Pollachi – 642 003.

e-Tender Notice.NIT.5 / 2025-26 / PAB Circle, Pollachi / Dt: 01.09.2025 For and on behalf of the Governor of Tamil Nadu, e-Tenders are invited by the Superintending Enginee WRD., Parambikulam Aliyar Basin Circle, Pollachi under Lumpsum Contract Item Rate in Two Cove System through online for the below mentioned work from the eligible tenderers as prescribed in the NAME OF WORK AND APPROXIMATE VALUE OF WORK

Design, Fabrication, supply & erection of spillway shutter, Deck bridge, counter weight and hoisting arrangements for spillway vent No.1,2 & 3 in Sholayar Dam Valparai Taluk of Coimbatore District. pproximate value put to Tender (including GST @18%) Rs.in Lakhs: 2950.00

EMD in Rs. (Through Online): Rs.14,85,000/-

ast date and time of submission of Tender (as per Server clock): 26.09.2025 upto 14.00 Hrs. Date and time of Tender opening (as per Server Clock): 26.09.2025 at 15.00 Hrs.

The tender document and other details will be available 09.09.2025 onwards in the website https://tntenders.gov.in tenable the tenderers to view and download the e-tender document thro' online at free of cost and submission of Tender shall be done only through online. If any changes / corrections/ amendments/corrigendum regarding tenders the sam will be published in website only https://tntenders.gov.in

Superintending Engineer, WRD.,

Superintending Engineer, WRD., Parambikulam Aliyar Basin Circle, Pollach DIPR / **4803** / Tender / 2025

TARC LIMITED

(CIN: L70100DL2016PLC390526) Registered office: 2nd Floor, C-3, Qutab Institutional Area, Katwaria Sarai, New Delhi-110016 Tel: 011-41244300, Email: tarc@tarc.in, Website: www.tarc.in



NOTICE OF 9TH (NINETH) ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) AND INFORMATION ON E-VOTING NOTICE is hereby given that the 9^{th} (Nineth) Annual General Meeting ("AGM" or "Meeting") of the members of TARC

Limited ("the Company") will be held on Thursday, September 25, 2025 at 12:00 Noon (IST) through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the businesses as set-out in the notice of AGM. The leemed venue of the AGM shall be the registered office of the Company. In compliance with all applicable provisions of the Companies Act. 2013 (the 'Act') and the Rules made thereunder

and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 read together with the previous circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") in this regard (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/DDHS/DDHS-PoD-1 P/CIR/2025/83 dated June 05, 2025 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03. 2024 read together with the previous circulars issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") in this egard (hereinafter referred to as "SEBI Circulars"), the AGM of the Company will be held through VC or OAVM facility. In compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, notice of AGM along with Annual Report of the Company for the financial year 2024-25 has been sent only through electronic mode to all those members whose names appear n the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories and whose e-mai address are registered with the Company / Depository Participant(s) / Registrar as on Friday, August 29, 2025. The Company has completed their dispatch on September 03, 2025. Notice of AGM along with Annual Report is also available on the website of the Company at www.tarc.in and on the website of both the stock exchanges i.e BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com. The physical copies of notice of AGM along with Annual Report shall be dispatched only to those members who explicitly requested for the same

Members can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only [which is being availed by the Company from NSDL], the details of which are provided by the Company in the notice of AGM. Members attending AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of the guorum under Section 103 of the Act. The facility for appointment of proxies by the members will not be available since the AGM is being held through VC / OAVM

The Company is pleased to provide e-voting facilities i.e. remote e-voting or e-voting at the AGM through NSDL to ts members, in respect of the businesses to be transacted at the AGM. Members holding shares either in physical form or in dematerialized form as on cut-off date i.e. Friday, September 19, 2025 may cast their vote electronically on the resolutions set out in the AGM Notice. The voting rights shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on cut-off date.

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. A person who is not a member as on the cut-off date should treat this notice for information purpose only. Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of notice of AGM and holds shares as on the cut-off date may obtain the User ID and password for jointing the AGM and castinc vote in the manner as detailed in the notice of AGM.

The Ordinary and Special Business as set out in the notice of AGM shall be transacted through voting by electronic neans only i.e. by remote e-voting or e-voting at the AGM. The members can opt for only one mode of voting i.e. remote e-voting or e-voting at the AGM. Members attending the AGM who have not casted their vote by remote e-voting, shall be entitled to vote at AGM through e-voting system. Members who have casted their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again in the AGM. Once the vote on a resolution is casted by the member, he shall not be allowed to change it subsequently or cas

The remote e-voting facility will be available during the following period:

Date: September 03, 2025

Place: New Delhi

Commencement of remote e-voting : 9.00 A.M. (IST) on Monday, September 22, 2025

: 5.00 P.M. (IST) on Wednesday, September 24, 2025 End of remote e-voting

The remote e-voting shall not be allowed beyond aforesaid date and time and the remote e-voting module shall be

disabled by NSDL upon expiry of aforesaid period. The Board of Directors has appointed Mr. Mritunjay Chandra Shekhar (FCS-12594, C.P. No. 20871) of Mritunjay Shekhar & Associates, Company Secretaries as scrutinizer to scrutinize the e-voting during the AGM and remove e-voting process in a fair and transparent manner.

Members are requested to read carefully the instruction given in the notice of AGM for e-voting and attending the AGM n case of any queries / difficulties, members may call on 022 - 4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre

Senior Manager, NSDL at evoting@nsdl.com or write to the Company Secretary of the Company at cs@tarc.in. Members are requested to refer newspaper advertisement published in Hindi and English edition of Business Standard on August 29, 2025 for further details pertaining to the AGM. For TARC Limited

> Amit Narayan Company Secretary (ACS 20094)

Place: Vadodara Date: 3rd September, 2025

the Notes to the Notice of the AGM.

for remote e-Voting facility

AGM in a fair and transparent manner.

Bhavin Desai **Company Secretary**

For GFCL EV Products Limited



PICICI PRUDENTIAL TO MUTUAL FUND

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ICICI Prudential Mutual Fund Tower, Vakola, Santacruz East, Mumbai - 400 055; Tel: +91 22 6647 0200/2652 5000 Fax: +91 22 6666 6582/83,

Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential ELSS Tax Saver Fund (the Scheme)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Scheme, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on September 8, 2025*:

Name of the Scheme/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each)\$#	NAV as on September 2, 2025 (₹ Per unit)			
ICICI Prudential ELSS Tax Saver Fund					
IDCW	0.70	23.97			
Direct Plan - IDCW	0.70	47.09			

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Scheme.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any.
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Scheme, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Date: September 3, 2025

Sd/-**Authorised Signatory**

No. 003/09/2025

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <u>www.icicipruamc.com</u>

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

स्थावर मिळकतींच्या विक्री करीता ई-लिलावाकरीता जाहीर सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट) अंतर्गत आयआयएफएल होम फायना लिमिटेड (युर्वी इंडिया इन्फोर्लाइन हार्कासँग फायनान्स लि. अशी जात) (आयआयएफएल-एचएफएल) कॉपॉरेट कार्यालय प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-IV, गुरगाव - १२२०६५ (हरियाणा) आणि शाखा कार्यालय येथे: ३रा मजला ओबेराय चेंबर्स, गव्हमेंट मिल्क स्कीम समोर, जालना रोड औरंगाबाद – ४३१००३, १ला मजला, साई धाम, सावता मंदिर रोड, श्रीरामपुर, महाराष्ट्र–४१३७०९, सीटीएस क्र. ४२७८/१ ते–७, तानाजी नगर, कालिका माता मंदिराजवळ, ररा मजला चिचवड पुणे –४११०३३, कदम इमारत, १ला मजला, सुमन मेडिकलसमोर, बदलापूर पश्चिम–४२१५०३, आयआयएफएल होम फायनान्स लि., पारीख कमर्शियल सेंटर, कार्यालय ०६ ते १०, ०३रा मजला, आयसीआयसीआय बेंकेजवळ, बोळिंज आगाशी रोड, विरार (पश्चिम), पिन क्र. ४०१३०३, कार्यालय क्र. १०७ आणि १०८, ए विंग, १ला मजला, प्राईड सिलिकॉन प्लाझा, चतुर्शिंगी मंदिरारोजारी, एसबी रोड, पुणे ४११०१६, १ला मजला १७३ रविवार पेठ, कॉमर्स हाऊस, पवई नाका, सातारा–४१५००१, ग्यारसी प्रसाद, प्लॉट क्र. २२२, जी पी पारसिक सहकारी बँक लिमिटेडच्या वर, २रा मजला, राम नगर रोड, व्हीनस बुक डेपोच्या समोर, गोकुळपेठ, नागपुर – ४४००१०, नरवाई कॉम्प्लेक्स, १ला मजला, तुकान क्र. ५, तरोडा खुर्द, नांदेड-४३१६०१ कडे गहाण स्थावर गिककतीची विक्री. ज्याअर्थी आयआयएफएल-एचएफएल-प्वपफ्एलच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) आयआयएफएल-एचएफएल ची थकबाकी वसुल करण्यासाठी 'जे आहे जेथे आहे तत्वाने, जे आहे जसे आहे तत्वाने आणि विना अवलंब तत्वाने' तिच्या विक्रीच्या हक्षासह खालील कर्ज खाते/प्रॉस्पेयट क्र. मधील ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत जारी सूचनेला अनुसरून खालील मिळकत/तींचा कब्जा घेतला आहे. विक्री वेबसाईट www.iiflonehome.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे कप्ण्यात येईल.

कर्जदार/ सह-कर्जदार/ मागणी सूचना		स्थावर मिळकत/	सांकेतिक कब्जाची	राखीव किंमत		
हमीदार	तारीख आणि रक्कम	तारण मत्तेचे वर्णन	तारीख			
श्रीम. झिने अमोल तुळशीराम	२१-ऑगस्ट-२०२४,	धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग: रो हाऊस क्र.	२२-०५-२०२५ २९-०८-	रु.१९८४०००/- (रुपये		
श्री. करण तुळशीराम झिने	₹. १७८४८७२/-	१५, बी३ टाईप, सारा आंगन बी२ बी३ सी१ आणि सी२ टाईप	२०२५ रोजी एकूण थकबाकी	एकोणीस लाख चौऱ्याऐंशी		
श्री. तुळशीराम कचरू झिने	(रुपये सतरा लाख चौऱ्याऐंशी हजार	इमारत, गट क्र. १३८, शेंद्रा गंगापूर, जहांगीर, औरंगाबाद,	रु. १९१६६०४/- (रुपये	हजार मात्र)		
श्रीम. मीराबाई तुळशीराम	आठशे बहात्तर मात्र)	महाराष्ट्र, भारत, ४३१००७ क्षेत्र मोजमापित (चौ. फू. मध्ये):	एकोणीस लाख सोळा हजार	इसारा अनमत रक्कम (ईएमडी)		
झिने (प्रॉस्पेक्ट क्र.	बोली वाढ रक्कम रु.२५०००/-	मालमत्तेचा प्रकार: विक्रीयोग्य क्षेत्र, बिल्ट अप क्षेत्र, चटई क्षेत्र,	सहाशे चार मात्र)	रु.१९८४००/ - (रुपये एक लाख		
आयएल १०३९२२६०)	(रुपये पंचवीस हजार मात्र)	मालमत्ता क्षेत्र: ७६५.००, ५८०.००, ४९८.००		अङ्ग्र्याण्णव हजार चारशे फक्त)		
श्री. माखनलाल पार्टेती	१०/०२/२०२५ रु. ७१७५१२.००	धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग: फ्लॅट क्र. १,	२१/०५/२०२५	रु.९५५०००.०/- (नऊ लाख		
श्रीम. निशा माखनलाल	(रुपये सात लाख सतरा हजार पाचशे	तळ मजला, इमारत क्र. बी५२, केएच क्र. ६३, तरोडी	२९/०८/२०२५ रोजी एकूण	पंचावन्न हजार मात्र) इसारा		
पार्टेती (प्रॉस्पेक्ट क्र.	बारा मात्र)	केएच, तालुका कामठी, सिम्बॉइसेस विद्यापीठाजवळ,	थकबाकी रु.	अनमत रक्कम (ईएमडी)		
आयएल १०३६९७४५)	बोली वाढ रक्कम रु.	नागपूर, महा, भारत, ४४००३५ क्षेत्र मोजमापित (चौ. फू.	७७८२६२.००/- (रुपये सात	रु.९५५००.००/- (रुपये		
	२००००.००/ - (रुपये वीस हजार	मध्ये): मालमत्तेचा प्रकार: विक्रीयोग्य क्षेत्र, चटई क्षेत्र,	लाख अङ्ग्याहत्तर हजार दोनशे	पंच्याण्णव हजार पाचशे मात्र)		
	मात्र)	मालमत्ता क्षेत्र: ३०३.००, ३०७.००	बासष्ट मात्र)			
महत्वाची माहिती : हि लिलाव सरफेसी अधिनियमच्या कलम १३(४) मार्फत प्रत्यक्ष कब्जा तत्वावर प्रकाशित केले आहे. सरफेसी अधिनियम अंतर्गत दिलेल्या प्रक्रिया अनुसार कलम १४ अंतर्गत						

आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष कठ्या देण्यात येईल आणि जे प्रत्यक्ष कठ्या मिळाल्यानंतर असेल. बोलीदार लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेण्यापुर्वी दस्तावेज आणि का

आवश्यक तपासणी करणे आवश्यक आहे.				
कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदार	मागणी सूचना तारीख आणि रक्कम	स्थावर मिळकत/ तारण मत्तेचे वर्णन	प्रत्यक्ष कब्जाची तारीख	राखीव किंमत
श्री. रमेश मर्चिछद्र कानबळे कु. रोहिणी रमेश कानबळे सुमित डेअरी फार्म (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १०४४४७०२)	२२/०८/२०२४ रु. ५९२२९२.०० (रुपये पाच लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव मात्र) बोली वाढ रक्कम रु. २००००.००/- (रुपये वीस हजार मात्र)	चारक मिळकतीचे ते सर्वे भाग आणि विभागः ग्रामपंचायत मिळकत क्र. १०३/१२५, वांगी, तातुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र, ४१४१०२ येथे स्थित, क्षेत्र मोजमापित (वी. फूट. मध्ये): मात्मनेचा प्रकार जमीन क्षेत्र, बिल्ट अप क्षेत्र, चटहें क्षेत्र, मात्मना क्षेत्र: २०००.००, १५००.००, १२००.००	१०/०७/२०२५ २९/०८/२०२५ रोजी एकूण थकबाकी रु.८२०६३०.००/– (रुपये आठ लाख वीस हजार सहाशे तीस मात्र)	ह.८४८०००.०/- (रुपये आठ लाख अठ्ठेचाळीस हजार मात्र) इसारा अनमत रक्कम (ईएमडी) ह.८४८००.००/- (रुपये चौऱ्याऐंशी हजार आठशे मात्र)
श्री. संभाजी गणपत मस्कर श्रीम. अनिता संभाजी मसकर श्रीम. अनिता संभाजी मसकर श्रीम. अनिता संभाजी मसकर (प्रॉस्पेक्ट क्र. ८८१३७६)	१७/१०/२०२४ रु. १७७९३२०.०० (रुपये सतरा लाख एकोणऍशी हजार तीनशे नव्यद मात्र) बोत्ती वाढ रक्कम रु. २५०००.००/ (रुपये पंचवीस हजार मात्र)	चारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभागः फ्लॉट क्र ३०४, तिससा मजला, इमारत क्र सी, स्वच्ना शिल्पा, (वेल होम लेडामार्च), डिंगाजवाडी, शिकर, पुं, ४९२९६६, महागान्द्र, भारत, क्षेत्र मोजमाशित (ची, फू. मध्ये): मालमतेचा प्रकारः चर्दहं क्षेत्र, एसबीयूए क्षेत्र, मालमता क्षेत्र: ३९८ जी. फू., २३० जी. फू.	०८/०८/२०२५ २९/०८/२०२५ रोजी एकूण थकवाकी इ.२०२२९३४.००/- (रुपये वीस लाख बावीस हजार नऊशे चौतीस मात्र)	क.१२८९०००.०/ – (रुपये बारा लाख एकोणत्रवद हजार मात्र) इसारा अनमत रक्कम (ईएमडी) इ.१२८९००.००/ – (रुपये एक लाख अट्टेवीस हजार नऊरो मात्र)
श्री. सचिन शंकर कदम श्रीम. साई सचिन कदम श्रीम. साई सचिन कदम श्रीम. साई सचिन कदम (प्रॉस्पेक्ट क्र९०३५६५)	२१/०३/२०२२ रु. १४३१५१२.०० (रुपये चौदा लाख एकतीस हजार पाचशे बारा मात्र) बोली वाढ रक्कम रु. २५०००.००/ – (रुपये पंचवीस हजार मात्र)	धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभागः पर्लेट क्र. ६०४, क्षेत्र मोकामाणित २०,९७ चौ. मी., ६व्या मकत्यावार, विन ६, पर्नावेलकर इस्टेट, ग्रीमाजेहे, माणिकत्वती, बत्तापूर ई, द्राणो, ४९१५०३, महाराष्ट्र, भारत (सुपर बिल्ट अप क्षेत्र मोबमापित ४५२ चौ. फू.)	२२/०७/२०२५ २९/०८/२०२५ रोजी एकूण श्रकबाकी इ.१९९२२९६.००/- (रुपये एकोणीस लाख ब्याण्णव हजार दोनशे शहाण्णव मात्र)	रु.१७००००.०/- (रुपये सतरा लाख मात्र) इसारा अनमत रक्कम (ईएमडी) रु.१७०००.००/- (रुपये एक लाख सत्तर हजार मात्र)
श्री. सुधीर अनंत परब श्रीम. ज्योती सुधीर परब(प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००३९११४)	२७/०१/२०२३ रु. १६२७३०१.०० (रुपये सोळा लाख सत्याण्णव हजार तीनशे एक मात्र) बोली वाढ रक्कम रु. २५०००.००/- (रुपये पंचवीस हजार मात्र)	धाक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभागः फर्तेट क्र. सी/१०५, चर्द्ध क्षेत्र मोजमापित २१२ ची. फू., सुगर बिल्ट उप क्षेत्र ३४० ची. फू., हमारत क्र. १, अभिक वेभन, सर्व्हे क्र. १२२/१०, शेडुंग, पग्येल, रायगढ़, ४१०२०, नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४१०२०६ (क्षेत्र मोजमापित ३३८ ची. फू.)	२८/०७/२०२५ २९/०८/२०२५ रोजी एकूण थकबाकी रु. २३९८१ ५९.००/- (रुपये तेवीस लाख अङ्ग्याण्णव हजार एकशे एकोणसाठ मात्र)	ह.१४०६०००.०/- (रुपये चौदा लाख सहा हजार मात्र) इसारा अनमत रक्कम (ईएमडी) इ.१४०६०.००/- (रुपये एक लाख चाळीस हजार सहाशे मात्र)
श्री. संतोष भिद्धू राठोड श्रीम. लिताबाई संतोष राठोड मे. श्री सेवालाल लेबर सप्लाय (द्वार त्याचे मालक/माना गिंग संचालक/अधिकृत स्वाक्षगिकती) (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १०२०९८४८)	१७/०९/२०२४ रु. १९१७३२०.०० (रुपये एकोणीस लाख सतरा हजार तीनशे बीस मात्र) बोली बाढ रक्कम रु. २५०००.००/- (रुपये पंचवीस हजार मात्र)	धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभागः फ्लॅट क्र. ११२, बिंग बी चा पहिला मजला, इमारत क्र. सी मध्ये, क्लिक हाईट्स म्हणून ओळख्वान्य आण्याचा इमारतीमध्ये, सब्हें क्र. २६७/३, २६७/४ वर बांधकामित, गाव राजगुरूनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे, १४०५०५ क्षेत्र मोजमाणित (ची. फू. मध्ये): मामसनेचा प्रकार: सुगर बिल्ट अप क्षेत्र, मासनाता क्षेत्र: ५२५.००	१९/०७/२०२५ २९/०८/२०२५ रोजी एकूण धकवाकी इ.२०९०९८०.००/- (रुपये बीस लाख नव्यद हजार एकशे ऐंशी मात्र)	रु.२०९१०००.०/ – (रुपये वीस लाख एक्याण्णव हजार मात्र) इसारा अनमत रक्कम (ईएमडी) रु.२०९१००.००/ – (रुपये दोन लाख नऊ हजार शंभर मात्र)
श्री. सुनील शिवाजी जगताप श्री. शिवाजी सखाराम जगताप श्रीम. पछुवी सुनील जगताप श्रीम. वैशाली शिवाजी जगताप गुरुसाद मोबाईल्स (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १०३५७०२७)	२३/११/२०२३ रु. ८०९९९७.०० (रुपये आठ लाख नऊ हजार नऊशे सत्त्र्याण्यव मात्र) बोली चाढ रक्कम रु. २००००.००/- (रुपये वीस हजार मात्र)	धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभागः एच. क्र. २२३, खेंड, साताग, विट्ठल मंदिराजवळ, साताग, महागएन, भाग, १४५००२ वेथे स्वत, क्षेत्र मोजमाणित (ची. फू. मध्ये): मालमतेचा प्रकारः जमीन क्षेत्र, विर मोजमाणित (ची. फू. मध्ये): मालमतेचा प्रकारः जमीन क्षेत्र, बिल्ट अप क्षेत्र, चर्दं क्षेत्र, मालमतेचा क्षेत्रः १९८,००, ७००,००, ५६०,००	१०/०७/२०२५ २९/०८/२०२५ रोजी एकूण श्रकबाकी इ.१०४८७७५.००/— (रुपये दहा लाख अट्ठेचाळीस हजार सातरो पंच्याहत्तर मात्र)	ह. १०४९०००.०/ – (रुपये दहा लाख एकोणपत्रास हजार मात्र) इसारा अनमत रक्कम (ईएपडी) ह. १०४९००.००/ – (रुपये एक लाख चार हजार नऊशे मात्र)
श्री.दिनेश सूर्यकांत ठोकळे श्रीम. संध्या दिनेश ठोकळे श्रीम. उषाताई सूर्यकांत ठोकळे जयमस्दार हॉटेंट (द्वारे त्यांचे मानक (अधिकृत स्वाक्षरीकर्गा) व्यवस्थापकीय संचालक) (प्रॉस्सेक्ट क्र. आयएल १०५२००३०)	२०/०६/२०२४ ह. ६२५३०२.०० (रुपये सहा लाख पंचतीस हजार तीनरो दोन मात्र) बोली खाड रक्कम ह.२००००.००/- (रुपये बीस हजार मात्र)	धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभागः एच. क्र. ३५९, पोस्ट सासपडे, तालुका साताग, जिल्हा. साताग, महागप्ट्र, ४१५५९२ क्षेत्र मोजमापित (ची. पू. मध्ये) मालमनेचा प्रकार. जमीन क्षेत्र, बिल्ट अप क्षेत्र, चटई क्षेत्र, मालमनेचा क्षेत्र: १३८२.४०, १२९३.८०,११५०.००	२३/०७/२०२५ २९/०८/२०२५ रोजी एकुण श्रकबाकी रु. ८२७१ ६२.००/ - (रुपये आठ लाख सत्तावीस हजार एकशे एकोणसत्तर मात्र)	ह.९५३०००.०/- (रुपये नक लाख जेपन हजार मात्र) इसारा अनमत रक्कम (ईएमडी) इ.९५३००.००/- (रुपये पंच्याण्णव हजार तीनशे मात्र)
श्री. दत्ता बालाजी शिंदे श्रीम. अवंतिका दत्ता शिंदे (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १०६१२३४३)	२२/०७/२०२४ रु. ६३१९२१.०० (रुपये सहा लाख एकतीस हजार नऊशे एकवीस मात्र) बोली वाढ रक्कम रु.२५०००.००/- (रुपये पंचवीस हजार मात्र) पासणीची तारीख:	धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभागः एच. क्र. १८, दिकलंबा, कांदर, नांदेड, महाराष्ट्र ४३१७२३ वेथे स्थित, क्षेत्र मोजमापित (ची. कू. मध्ये): मालमत्तेचा प्रकारः जमीन क्षेत्र, चटई क्षेत्र, बिल्ट अप क्षेत्र, मालमत्ता क्षेत्रः १८००.००, ८००.००, १३००.०० इअर शेवटची तारीख:	३१/०७/२०२५ २९/०८/२०२५ रोजी एकूण थकबाकी रु.७३६०९४.००/- (रुपये सात लाख छत्तीस हजार चौऱ्याण्णव मात्र)	ह. १६८०००.०/ – (रुपये सोळा लाख ऐंशी हजार मात्र) इसारा अनमत रक्कम (ईएमडी) ह. १६८०००.००/ – (रुपये एक लाख अडुसप्ट हजार मात्र)
ामळकताचा त	नातनाचा ताराखः	इजर रायटचा ताराखः	\$-IMMI6	गया साराख/पळ

०३/१०/२०२५, स. ११:०० ते द. १४:०० ०६/१०/२०२५ सायं. ५ पर्यंत ०८/१०/२०२५ स. ११:०० ते द. १३:०० पर्यंत चे माध्यमः ईअरचे प्रदान मात्र ऑनलाईन पद्धतीने करावे. प्रदानासाठी तुम्ही https://www.iiflonel ne.com ला भेट द्यावी आणि मिळकत/तारण मत्तेकरीता मात्र उप लेंकद्वारे प्रदान करावे. टीप: प्रत्येक मिळकत/तारण मत्तेकरीता प्रदान लिंक वेगवेगळी आहे. तुम्ही जाहीर लिलावाद्वारे तुम्ही खरेदी करण्यास इच्छुक मिळकत/तारण मत्तेची लिंक

उर्वरीत देयाकरीता− https://www.iiflonehome.com>My Bid>Pay Balance Amount यावर लॉगीन करावे.

<u>अटी आ</u>णि शर्ती:-

- ई-लिलावात सहभागी होण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा पुरवठादार https://www.iiflonehome.com कडे त्यांचा तपशील नोंदविणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी वरील नमूद शाखा कार्यालयात इअरसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतीसह त्यां निविदा प्रपत्र पाठविणे /सादर करणे आवश्यक आहे.
- बोलीदारानी रकाना बोली वाढविण्याची रक्कम मध्ये नमुद रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढविणे आवश्यक आहे. जर बोली लिलावाच्या समाप्तीच्या वेळेच्या अंतिम ५ मि केल्यास, समाप्तीचा वेळ आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तारित होईल.
- यशस्त्री बोलीदारांनी एओ यांनी बोली मुल्य स्विकारल्यापासून २४ तासांत (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विक्री निश्चित केल्याच्या तारखेपासन १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे
- . खरेदीदाराने सेस, प्रयोज्य मुद्रांक शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक थकबाकी किंवा इतर थकबाकी जसे की पालिका कर, वीज प्रभार, जमीन आणि मिळकतीशी संबंधि कर आणि दरासह इतर अनुषांगिक खर्च, प्रभार भरायचे आहेत. खरेदीदारांना विक्री रकमेच्या व्यवहार/प्रदानाकरिता जो प्रयोज्य असेल तो टीडीएस भरावा लागेल आणि आयआयएफएल एचएफएलकडे टीडीएस प्रमाणपत्र जमा करावे लागेल
- बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर काण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाईट https://www.iiflonehome.com आणि https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
- . तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवठादार ई-मेल आयडी : care@iiflonehome.com, सपोर्ट हेल्पलाईन क्र. 1800 2672 499 यांना संपर्क करू शकता.
- मिळकतीचा तपशील. मिळकतीचे निरिक्षण आणि ऑनलाईन बोली इ. च्या संबंधित कोणत्याही शंकेकरीता आयआयएफएल एचएफएल टोल फ्री क्र. १८०० २६७२ ४९९ थें
- स. ०९.३० वा. ते १८:०० वा. रोजी सोमवार ते शुक्रवार दरम्यान संपर्क किंवा ईमेल: care@iiflonehome.com येथे ईमेलद्वारे संपर्क करू शकतात.
- . वरील सदर कर्जदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष कब्जा घेतेवेळी तारण मत्तेमध्ये असलेल्यरा घरगुती वस्तु घेवून जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयआयएफएल एचएफएल कोणत्याही परिस्थितीत मिळकतीच्या नुकसानीसाठी जबाबदार राहणार नाही. १०. पुढे कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, जर त्यांनी सदर वस्तु घेवून जाण्यास कसूर केली तर वरील सदर वस्तु कायद्यानुसार विकण्यात येतील
- ११. वरील विहित वेळेत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसूर केली तर विक्री रह करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअ समाविष्टीत) जप्त करण्यात येईल आणि मिळकत पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल. १२. एओ यांनी कोणतेही कारण न देता निविदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रद्द करण्याचा हक राखून ठेवला आहे. निविदा/लिलावामध्ये कोणताही वार
- झाल्यास आयआयएफएल-एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील
- सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) अन्वये ३० दिवसांची वैधानिक विक्री सूचन कर्जदारांना निवेदा/लिलावाच्या तारखेपर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषांगिक खर्चासह वरील नमुद रक्कम चकती करण्यासाठी याद्वारे सुचीत करण्यात येत आहे. कसर केल्या

मळकतीच्या लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल सही / - प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटे ठिकाण : महाराष्ट्र, दिनांक : ०४-सप्टेंबर-२०२५

ADITYA BIRLA

हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २१वा मजला, वन यूनीटी सेंटर, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०००१३. दूरध्वनी: +९१ २२ ६९४७ ७००० / ६९४७ ७१५०, फॅक्स: +९१ २२ ६९४७ ७००१ / ६९४७ ७०९०. ई-मेल: hilinvestors@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238 | वेबसाईट: www.hindalco.com

भौतिक भागांच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष अवधी

याद्वारे सचना देण्यात येते की 2 जलै 2025 रोजी दिनांकित सेबी परिपत्रक क्र. अन्वये 7 जुलै 2025 ते 6 जानेवारी 2026 पर्यंत असे हस्तांतरण विलेख आवश्यक कागदपत्रांसह पुनर्दाखल करण्यासाठी एक विशेष अवधी खुला करण्यात येत आहे, जे 1 एप्रिल 2019 च्या मर्यादेच्या आधी दाखल करण्यात आले होते पण कागदपत्रांमधील अभावामुळे नाकारण्यात/परत करण्यात आले होते.

ज्या गृतवणुकदाराची ३१ मार्च २०२१ (हस्तांतरण विलेख पून्हा दाखल करण्यासाठीचा सीमातिक दिनाक) ची आधीची संधी हकली होती, ते आवश्यक कागदपत्रे कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण एजंटकडे, म्हणजेच एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) कडे, त्यांच्या सी–101, एबसी 247, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – 400083 (''आरटीए'') या पत्त्यावर किंवा rnt.helpdesk@in.mpms.mufg.com येथे ईमेल पाठवून सादर करून या संधीचा लाभ घेऊ शकतात.

या कालावधीत, हस्तांतरणासाठी पुन्हा दाखल करण्यात येणाऱ्या आणि आरटीएकडून पडताळण्यात येणाऱ्या प्रतिभूती (संबंधित दिनांकारोजीनुसार कंपनीकडे/आरटीएकडे प्रलंबित असणाऱ्या विनंत्यांसह, जर असतील तर) केवळ डीमॅट स्वरूपात प्रसत केल्या जातील. विनंती करणाऱ्या भागधारकांकडे आरटीएकडे हस्तांतरणासाठी कागदपत्रे दाखल करतेवेळी डीमॅट खाते असणे आवश्यक आहे आणि त्यांनी त्यांची क्लायंट मास्टर लिस्ट परवायला हवी. व सोबत मळ हस्तातरण पत्रक आणि भाग प्रमाणपत्र(त्रे) द्यायला हवे.

हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडकरीता

स्थळ : मुंबई दिनाक : ३ सप्टेंबर, २०२५

राजोरिया (सह-

कर्ज खाते क्रमांक-

LBKLY00004110774

र्जदाराचे).

गीतिका आनद (कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स ऑफिसर)

२:०० ते

सही/

गाटाटा Bank शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीसी टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रुती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई– ४०००९३

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

[नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट बॉफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम

८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई–लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्यअर्थ क्रेबैटर यांच्याकरू गहाण/ चार्र्ड करण्यात आली असुन, त्याचा **प्रत्यक्ष तावा** आयसीआयसीयाय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'', ''जे आहे ते आहे '' आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

अ.		काही असल्यास ज्ञात बोजासह	थकबाकी	आराक्ष्त	मालमत्तेच्या	
क्रं.		तारण मत्तेचा तपशील	रक्कम	मूल्य (₹)	परीक्षणची	तारीख
	हमीदाराचे नाव/		₹	इसारा अनामत ठेव	तारीख	आणि
	कर्ज खाते क्रमांक		`	₹	आणि वेळ	वेळ
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
1.	श्रीमती रोहिणी सुनील सावंत (कर्जदाराचे), श्रीमती सुवर्णा सुनील सावंत (सह–कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक– LBTNE00005367598	फ्लॅट क्रमांक २०५, दुसरा मजला, बी विंग, ''ठाणेकर पार्कलॅंड'', शांताराम धाबा जवळ, सर्व्हें क्रमांक ५८, हिस्मा क्रमांक २ (माग), गांव कात्रप, बदलापूर पूर्व, ता. अंबरनाथ, ठाणे- ४२१५०३ मोजमापित क्षेत्र–एकूण कार्पेट एरिया सुमारे ३१.३२ चौरस मीटर	₹ ३२,६६, ४९३/- (ऑगस्ट २२, २०२५ पर्यंत)	₹ २३,००, ०००/- ₹ २,३०, ०००/-	सप्टेंबर २२, २०२५ सकाळी ११:०० ते दु.०२:०० पर्यंत	ऑक्टोबर ०८,२०२५ सकाळी ११:०० पासून
2.	श्रीमती वनिता संजय राऊत (कर्जदाराचे), श्री संजय अनंत राऊत (सह कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक– LBTNE00005102480 LBTNE00005159198	फ्लॅट क्रमांक ००१, तल मजला, बी विंग, ''न्यूपोर्ट पनवेलकर इस्टेट'', मोहन विलोज जवळ, माणिकवली रोड, गट क्रमांक ४४, हिस्सा क्रमांक १, माणिकवली, बदलापूर पूर्व, अंबरनाथ, ठाणे ४२१५०३. मोजमापित क्षेत्र–३६६.२५ चौरस फूट, कार्पेट एरिया	₹ १५,८५, १०६/- (ऑगस्ट २२,२०२५ पर्यंत)	₹ \$∠,००, •००/- ₹ \$,८०, •००/-	सप्टेंबर २२,२०२५ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	ऑक्टोबर ०८,२०२५ सकाळी ११:०० पासून
3.	श्रीमती प्रिती विनायक बर्वे (कर्जदाराचे), श्री विनायक गणेश बर्वे (सह कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक– LBKLY00004759397 LBKLY00004759400	फ्लॅट क्रमांक ३०३, तिसरा मजला, बी विंग, इमारत क्रमांक ५, ''अनमोल गार्डन बिल्डिंग को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड'', चिंचपाडा रोड, काटेमानिवली, कल्याण (पूर्व), हॉटेल कशिश इंटरनॅशनल जवळ, हाजी मलंग रोड, सर्वे क्रमांक ३०, हिस्सा क्रमांक १, २, ५, ७, सर्वे क्रमांक ३३, हिस्सा क्रमांक १ (पी), २, गाव पिसावली, ता. अंबरनाथ, ठाणे– ४२१३०६ मोजमापित क्षेत्र–सुमारे ३२.६२ चौरस मीटर कार्पेट एरिया	₹ २१,१९, ५३५/- (ऑगस्ट ३१,२०२५ पर्यंत)	₹ ? ₹, ° °, ° ° ° / - ₹ ?, ₹ °, ° ° ° / -	सप्टेंबर २३,२०२५ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	ऑक्टोबर ०८,२०२५ सकाळी ११:०० पासून
4.	श्रीमती सीमा दीपक राजोरिया (कर्जदाराचे), श्रीमान दीपक रोशनसिंग	फ्लॅट क्रमांक ६०१, सहावा मजला, विंग एफ, सत्यम ओलिअँडर म्हणून ओळखली जाणारी झगरत, सर्वोद्य नगर जवळ _{ू,} जमिनीवरील सर्वे क्रमांक १२७, हिस्सा क्रमांक ३,	₹ २४,२२, ३२५/- (ऑगस्ट	₹ २१,३०, ०००/-	सप्टेंबर २३,२०२५ दुपारी	ऑक्टोबर ०८,२०२५ सकाळी

ऑनलाईन लिलाव वेबसाईट्- (URL Link-https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या ई-लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **ऑक्टोबर ०७, २०२५** रोजी **संघ्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल. संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३** यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) **ऑक्टोबर ०७, २०२५** रोजी संध्याकाळी ०४.०० वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत **ऑक्टोबर ०७, २०२५** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह– डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रेत <mark>आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी</mark>, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ येथे **ऑक्टोबर ०७, २०२५** रोजी **संध्याकाळी ५.००** वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम् राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ **''आयसीआयसीआय बँक लिमिटेड''** यांच्या नावे **मुंबई** येथे देय सादर करावा. पाहणीसंबंधित, ई–लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निवेदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क **आयसीआयसीआय**

४, सर्वे क्रमांक १३०, हिस्सा क्रमांक २, सर्वे क्रमांक १३१, हिस्सा क्रमांक ६, ७, महसूल गाव चिखलोली

येथे स्थित, अंबरनाथ पश्चिम, ता. अंबरनाथ, जिल्हा-ठाणे, ठाणे– ४२१५०१ मोजमापित क्षेत्र–सुमारे

बाल्कनी क्षेत्र १३.१२ चौरस मीटर आणि नैसर्गिक टेरेस

२९.१६ चौरस मीटर कार्पेट एरिया आणि कपाट/

क्षेत्र वापरकर्त्याला लागून ५.०० चौरस मीटर

बँक कर्मचारी फोन नंबर **८१०४५४८०३१/९८३३६९९०१३/९१६८६८८५२९** वर संपर्क करा. कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्ती १.व्हॅल्यूट्रस्ट कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजिओ ॲसेट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड, ४. फिनविन इस्टेट डील टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, ५. गिरनारसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड, ६. हेक्टा प्रॉप टेक प्रायव्हेट लिमिटेड, ७. आर्का एमार्ट प्रायव्हेट लिमिटेड, ८. नोव्हेल ॲसेटस सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, ९. नोब्रोकर टेक्नॉलॉजीज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा www.icicibank.com/n4p4s

दिनांक : सप्टेंबर ०४, २०२५, ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी, आयसीआयसीआय बँक लिमिटेड



नोंद. कार्या.: आयडीबीआय बँक , आयडीबीआय टॉवर, डब्ल्युटीसी संकुल, कफ परेड, मुंबई -४००००५ शाखा कार्यालय: आडीबीआय बँक लि., दोस्ती पिनॅकल, जीएफ, प्लॉट क्र. ई-७, रोड क्र.२२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र-४००६०४ मो. क्र.: ७५०६६७०२६७/९८२१९९६९५५/९३२६०९६१८७

ईमेलः shankar_iyer@idbi.co.in वेबसाईटः www.idbibank.in

ई-लिलावाद्वारे विक्रीकरिता जाहीर सूचना नियम ८(६) किंवा ९(१) ची तरतुद पहा

गहाण ठेवलेल्या खालील मिळकर्तीच्या विक्री. ाहाण उनालचा आसान निक्रता चिक्रता निक्रता चिक्रता चिक्रता चिक्रता च्या चिक्रता च्या चिक्रता च्या चिक्रता चिव्र सिक्युरिटायड्रोशन अंग्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्थियल ॲसेटस ऑफ्ट एक्सिसेट ऑफ्ट स्विक्युरिटी इंटरेस्ट (एस्फोर्सिट) रुट्स, २००२ अंतर्गत स्थावर मतेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि गहाणदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील नमूद वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा आयडीबीआय बैंक लि., तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती कर्जदार/हमीदार यांचेकडून आयडीबीआय बँक लि., तारण धनको पासून कर्जदार थकीत वसूली करिता जुलै २२, २०२५ रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे'

मिळकतीचे वर्णन आणि इतर तपशिल खालीलप्रमाणे

अनु. क्र.	ग्राहक नाव	मिळकतीचे तपशील	कब्जाचा प्रकार	राखीव किंमत	ईएमडी	कर्ज थकबाकी
٧.	विलास दामू जाधव आणि मनीषा विलास जाधव	फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, जास्मिन बिल्डिंग, जी विंग, फ्लॉवर व्हॅली, खडकपाडा, गाव गंधारे, कल्याण पश्चिम, ४२१३०१ महाराष्ट्र क्षेत्रः बिल्ट अप क्षेत्रः ९०३ चौ.फू. (निर्देशांक २ नुसार)		90.00	9.00	२४.०७.२०२५ रोजीस रु. १०८.७५ लाख (२५.०७.२०२५ पासून खर्च, शुल्क आणि त्यावरील पुढील व्याजासह)
٦.	माधवी गौतम वरिक	फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, ए विंग, सर्वोदय आनंद मानापाडा रोड, डॉबिवली पूर्व, ठाणे - ४२१२०१ महाराष्ट्र क्षेत्रः चटई क्षेत्रः ४९५ चौ.फू. विक्री करार नुसार		२६.९५	7.90	०७.०८.२०२५ रोजीस रु. ३२.०० लाख (०८.०८.२०२५ पासून खर्च, शुल्क आणि त्यावरील पुढील व्याजासह)
₹.	शशांक बिमल बाचार	फ्लॅट क्र.३०५, ३रा मजला, सी विंग, राय व्हॅली, विठ्ठलवाडी, गाव काटेमानिवली, कैलास नगर जवळ, कल्याण पूर्व, जिल्हा ठाणे ४२१३०६ चटई क्षेत्र ४२४ चौ.फू.		\$0.30	3.90	२४.०७.२०२५ रोजीस रु. ४८.२५ लाख (२५.०७.२०२५ पासून खर्च, शुल्क आणि त्यावरील पुढील व्याजासह)
٧.	राकेश सोनी	प्लॅट क्र.२०४, २रा मजला, ए विंग, स्केअर हाइट्स सीएचएसएल, गाव पाले, अंबरनाथ पूर्व, महाराष्ट्र ४२९५०९., युनिट चे क्षेत्रः बिल्ट अप क्षेत्रः ९५० चौ.फू. (निर्देशांक २ नुसार)		२७.२०	3.00	०४.०८.२०२५ रोजीस रु. ५०.११ लाख (०५.०८.२०२५ पासून खर्च, शुल्क आणि त्यावरील पुढील व्याजासह)
۷.	सविता रामचंद्र भंडारे	फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, हरीश अपार्टमेंट, गाव म्हारळ, कल्याण पूर्व, महाराष्ट्र ४२९३०१, युनिट चे क्षेत्रः विक्रीयोग्य क्षेत्रः ६३० ची.फू. चटई क्षेत्रः ५१४ चौ.फू. (निर्देशांक २ नुसार)		\$?. 9\$	3.30	२३.०५.२०२५ रोजीस रु. ४८.६८ लाख (२४.०५.२०२५ पासून खर्च, शुल्क आणि त्यावरील पुढील व्याजासह)
ξ.	मोहम्मद शादाब हुसेन	फ्लॅट क्र.१२०५, सी विंग, न्हर्सटाइल व्हॅली कॉम्प्लेक्स, कल्याण शील रोड, निलजे गाव, डॉबिवली पूर्व, ठाणे ४२१२०४ चटई क्षेत्रः ६०० चौ.फू. (निर्देशांक २ नुसार)		६८.५०	Ę. 9 <i>0</i>	१८.०७.२०२५ रोजीस रु. ९२.०५ लाख (१९.०७.२०२५ पासून खर्च, शुल्क आणि त्यावरील पुढील व्याजासह)
	निरिक्षणाची तारिख		२०.०७.२०२५ (स.	११.०० ते दु. ०४	.०० पर्यंत)) आगाऊ वेळ ठरवून
	बोली सादरीकरणाची अंतिम तारिख		२५.०७.२०२५ (दु. ०४.०० पर्यंत)			

l		शाल राङ, ानलज गांव, डााबवला पूव, ठाण ४२१२०४ च ६०० चौ.फू. (निर्देशांक २ नुसार)	त्दः क्षत्रः (१९.०७.२०२५ पासून खच त्यावरील पुढील व्याजासह)	, શુલ			
F	निर्व	रेक्षणाची तारिख	२०.०७.२०२५ (स. ११.०० ते दु. ०४.०० पर्यंत) आगाऊ वेळ ठरवून				
İ	बोर	ली सादरीकरणाची अंतिम तारिख	२५.०७.२०२५ (दु. ०४.०० पर्यंत) २६.०७.२०२५ (स. ११.३० ते दु. १२.०० पर्यंत)				
ľ	ई -	लिलावाची तास्खि					
ľ	बोली दस्त	विजात दिसणाऱ्या अटी आणि शर्ती चा सारांश:	·				

सुरक्षित मालमत्तेची विक्री ''जसे आहे तेथे आहे आधारावर'', ''जसे आहे जे आहे आधारावर'', ''जसे आहे जे काही आहे आधारावर '' आणि ''कोणत्याही आधाराविना' तारण धनको म्हणजेच.: आयडीबीआय बँक लि. करिता आणि वतीने केली जाईल. उपरोक्त मालमत्ता वर नमद केलेल्या राखीव किंमतीपेक्षा कमी विकल्या जाणार नाहीत. बोली वाढीची रक्कम रु. १०,०००,०० आहे

जरात का निर्माण के राष्ट्र करवार राज्या क्रिया काराया बना वा वाकर वा आगार राज्या. बाहाय राज्य कर कि कि उच्चा कर के कि हमारी देवी है (इंस्पेड़ी) वर त्याव बेणार नाही, ओएच बोली उच्चाज्या वा तर्ख्यासून वे महत्त्वाप्येत शांध नी बोलीदारांचे इंप्यूच के बु सकतो. ओए शीर्ष तीन बोलीदारांमध्ये परस्प बोली लावण्याची परवानगी देऊ शकतो. विक्री वेबसाइटवर ई-लिलाव प्लॅट फॉर्मवर होईल: https://baanknet.com आणि २६.०९.२०२५ **रोजी सकाळी ११.३० ते १२.००** या वेळेट प्रत्येकी ५ मिनिटांचा अमर्याद विस्तारसह होईल. इच्छुक बोलीदारांकडे वैध ई-मेल पत्ता असावा. कृपया मे अंटारेस सिस्टम लिमिटेड, २४, सुधा कॉम्प्लेक्स, ३रा स्टेज, ४था ब्लॉक. वेश्वरनगर, बंगळोर-५६००७९. संपर्क व्यक्तीचे **नाव ई-मेल :** support.baanknet@psballiance.com **(एम)- ८२९१२२०२२०** (तांत्रिक आणि बोली प्रक्रियेसाठी).

ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी बोलीदाराना वेबसाइट : www.bankeauctionwizard.com वर जाण्या . सल्ला दिला जातो आयडीबीआय बँक लि.च्या नावे काढलेल्या कोणत्याही शेड्यूल्ड बँकेतून इसारा रक्कम ठेव (ईएमडी) डीडीद्वारे जमा केली जाईल. वागळे इस्टेट शाखा, एमआयडीसी, ठाणे पश्चिम येथे देव

आहे किंवा पाठवायचे आहे **खाते क्रमांक ६८०३४९१५०१००२६, आयएफसी कोड : आयबीकेएल०००७८३,** शाखेचे नाव : आयडीबीआय बँक लि., दहिसर पूर्वच्या वतीने आणि

यशस्त्री बोली लावणाऱ्याला विक्रीच्या पुशैकरणाच्या वेळी विक्री किमतीच्या २५% (जमा केलेल्या ईएमडीची रक्कम कमी) जमा करणे आवश्यक आहे. विक्रीच्या किमतीची शिक्षक रक्कम विक्रीची पुशै झाल्यापासून १५ दिवसांच्या आत किंवा अज द्वारे मान्य केलेल्या अशा विस्तारित कालावधीच्या आत भरावी लागेल. विहित कालावधीत शिल्लक रककम जमा करण्यात अयशस्त्री झाल्यास, जमा केलेली रक्कम बयाणा रकमेसह जप्त केली जाईल. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार ओए राखून ठेवतो. सर्व बोली नाकारल्या गेल्यास, ओए ने सरफेसी कायद्यामध्ये विहित केलेल्य

कोणत्याही पद्धतीनुसार मालमत्ता विकण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. बिड दस्तऐवजात नमूद केलेली सुरक्षित मालमत्ता सुरक्षित कर्जदारांच्या तारण मर्जीने तयार केलेल्या शुल्क/गृहाण्यावर आधारित आहेत, ज्याचा तपशील बोली दस्तऐवजात दिलेला आहे

- स्वारस्य असलेल्या पक्षांना सुरक्षित मालमतेच्या तपशीलांची पडताळणी करण्याची विनंती केली जाते आणि विनंतीनुसार एओ कडे उपलब्ध गहाण ठेवलेल्या मालमतेशी संबंधित रेकॉर्डचे सरक्षित धनको सरक्षित मालमत्तेतील कोणत्याही त्रदी/वगळणे/विसंगती/उणिवा इत्यादीसाठी किंवा कोणत्याही परवानग्या इत्यादी मिळविण्यासाठी किंवा कायद्याने स्थापित केलेल्या को
- वकरणाच्या देय रकमेसाठी जबाबदारी घेत नाहीत
- सुरक्षित मालमत्तेची केवळ सुरक्षित कर्जदाराच्या शुल्क आणि भारांपासून मुक्तपणे विक्री केली जात आहे.
- यशस्त्री बोलीदाराने सुरक्षित मालमचेच्या हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क, नॉरणी, खर्च, कर दायित्वे, जर काही असेल तर इत्यादी सर्व आवश्यक खर्च उचलणे आवश्यक आहे. बोली दस्तऐवज ओए, आयडीबीआय बँक लि., शाखा कार्यालय, आयडीबीआय बँक, दोस्ती फिनॅकल, जीएफ, प्लॉट क्र. ई-७, रोड क्र.२२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, ठाए
- पश्चिम, महाराष्ट्र-४००६०४ मोबा.क्र.: ७५०६६७०२६७/९८२१९९६९५५/९८३३४३०६०७/९३२६०९६१८७ येथून मिळवता येईल, वर, ईमेल: shankar iyer@idbi.co.in आणि www.idbibank.in वरून देखील डाउनलोड केले जाऊ शकते
- ओए, आयडीबीआय बँक लि., गोरेगाव पश्चिम शाखा, मुंबई, यांच्याशी मो. क्र. ९३२६०९६१८७ ईमेल : shankar iyer@idbi.co.in_येथे आयडीबीआय बँक लि., गोरेगाव पश्चिम शाखा. मंबई ०६,०९,२०२५ ते २५,०९,२०२५ दरम्यान कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी १०;०० ते ०४;०० वा, दरम्यान बोली दस्तऐवज मिळविण्यासाठी ज्यात विक्रीच्या तपशीलवा अटी व शर्ती, बोली फॉर्म इ. साठी वैयक्तिकरित्या संपर्क साधावा
 - कर्जदार/जामीनदारांना याद्वारे सरफेसी कायद्याच्या नियम ८(६) किंवा ९(१) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे की या नोटीसच्या तारखेपासून ३० किंवा १५ दिवसांनंतर नियम ८ (५ नियमांमध्ये नमद केलेल्या खालीलपैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करून सदर स्थावर मालमत्ता विकली जाईल.

ठिकाण : ठाणे सही/-दिनांक : ०३.०९.२०२५ प्राधिकृत अधिकारी, आयडीबीआय बँक लि

FIRST FINTEC LIMITED (Formerly Firstobject Technologies Limited)

CIN: L72200MH2000PLC239534

Regd. Office: 302, The Bureau Chambers, Above State Bank of India, Chembur, Mumbai – 400071, Maharashtra, India Tel.: +91 9702611079 Email : info@firstfintec.com, Website : www.firstfintec.com Information regarding 25th Annual General Meeting of the Company to be

held through VC/OAVM NOTICE PURSUANT TO SECTION 108 OF THE COMPANIES ACT, 2013

Notice is hereby given that the 25^{th} Annual General Meeting (AGM), of the Members c the Company will be held on Monday, September 29th 2025 at 3.00 p.m Indian Standard Time ('IST') through Video Conferencing ('VC') / Other Audio- Visual Means ('OAVM') to transact the business mentioned in the Notice. Members can join and participate in EGN through **VC/OAVM** facility to transact the business as per the notice therewith.

In view of the continuing outbreak of the COVID-19 Pandemic, social distancing norm i required to be followed. In compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, and due to the difficulties involved in dispatching physical copies, the 25th Annual Report for the Financial Year 2024-25 and Notice of the AGM are sent in electronic mode to Shareholders whose e-mail addresses are registered with RTA/ Company/ Depositor Participant (s). We request members to register their email IDs with Bigshare Services Private Limited

RTA of the Company / Depository Participants, as the case may be, to serve you better. 25th Annual Report 2024-25 including the audited financial statements of the Company for the financial year ended March 31, 2025 along with the reports of the Board of Directors and Auditors thereon along with Notice is available on the Company's websit www.firstfintec.com and can be accessed by clicking the URL / Link (NSDL) https://www.evoting.nsdl.com. Same is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com). Any query/ grievance connected with the voting by electronic means may be addressed to evoting@nsdl.co.in.
The voting in respect of the business to be transacted at the Annual General Meeting of

the members of the Company to be held on Monday, September $29^{\text{th}}~2025$ at 3.00~p.mas required under Rule 20 of the aforesaid Rules, will be carried out electronically The Company has made **e-voting** facility to enable the Shareholders to cast their vote electronically through National Securities Depository Limited (NSDL) platform at https://www.evoting.nsdl.com by following the instructions provided in the Notes to

1.Date of Completion of dispatch of notice of Annual General Meeting — Tuesday September 2nd, 2025

2.Date and Time of commencement of voting through electronic means - Friday September 26, 2025, 9.00 a.m.I.S.T

 $3.\mathsf{Date}$ and Time of end of voting through electronic means – Sunday, September 28° 2025, 5.00 pm, I.S.T. 4. Members may please note that voting would not be allowed beyond the aforesaid date

For and on behalf of Board of Directors

Chairman, Board of Directors

Place: Mumbai Mr. Abhishek Kotulkar

कामत हॉटेल्स (इंडिया) लिमिटेड

Date: 29th August, 2025

सीआयएन: एल५५१०१एमएच१९८६पीएलसी०३९३०७ नोंद. कार्यालय: ७०-सी, नेहरू रोड, सांताक्रूझ एअरपोर्ट जवळ, विले पार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०९९ द. क्र.: ०२२-२६१६४०००, वेबसाईट : www.khil.com. ई-मेल : cs@khil.com

३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटिंग माहिती व पुस्तके बंद संदर्भातील सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सदस्यांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'' शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ११.३० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') / इत ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमाद्वारे (''ओएव्हीएम'') आयोजित केली जाईल, जेणेकरून एजीएमच्या सुचनेत नमुद्र केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसायांचे व्यवहार करता येतील. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (''एमसीए'') नुसार, जनरल परिपत्रक क्र. २०/२०२०, दिनांक ५ मे, २०२०, १०/२०२२, दिनांक २८,२०२२, ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि या संदर्भात जारी केलेल्या त्यानंतरच्या परिपत्रकांमध्ये, नवीनतम ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ (यापुढे एकत्रितपणे "परिपत्रके" म्हणून संदर्भित) असल्याने, कंपन्यांना व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. म्हणून, या परिपत्रकांचे पालन करून, सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय कंपनीची एजीएम आयोजित केली जाईल.

व्हीसी/ओएव्हीएम द्वारे बैठकीत सामील होण्याची प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये दिली आहे. तसेच, वरील परिपत्रके आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० रोजी सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२ सीआयआर/पी/२०२१/११, दिनांक १५ जानेवारी, २०२१ रोजी सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी २/पी/सीआयआर/२०२३/४. दिनांक ५ जानेवारी. २०२३ रोजी सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७, दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ रोजी सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी- $\frac{1}{2}$ /पी/सीआयआर/ $\frac{1}{2}$ 0.28/१३३, दिनांक ३ ऑक्टोबर, २०२४ रोजी यांच्या अनुषंगाने, आर्थिक २०२४-२५ साठी वार्षिक अहवालासह ची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जाईल. ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट्स (''रजिस्ट्रार'' ''आरटीए'')/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (''डीपी'') कडे नींदणीकृत आहेत. नियमन ३६ (१) (बी) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१) नुसार, वार्षिक अहवालाची संपूर्ण माहिती उपलब्ध असलेल्या वेब-लिंकसह, अचूक मार्गासह, ज्या शेअरहोल्डर्सनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केले आहेत त्यांना पत्र पाठवले जाईल. एजीएम आणि वार्षिक अहवाल २०२४-२५ ची सूचना ईमेलद्वारे पाठवण्याचे काम ३ सप्टेंबर, २०२५ रोजी पूर्ण झाले आहे. ही कागदपत्रे कंपनीच्या वेबसाइट www.khil.com आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइटस www.bseindia.com आणि www.nseindia.com वर देखील उपलब्ध

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स), रेग्युलेशन्स, २०१५ **(''लिस्टिंग रेग्युलेशन्स^{''})** च्या नियम ४२ नुसार, ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभैसाठी कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५ ते शुक्रवार, २६ सप्टेंबरम् २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद . राहतील. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि सुधारित कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि लिस्टिंग रेग्यलेशन्सच्या नियम ४४ मधील तरतदींनुसार, कंपनी आपल्या सदस्यांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") च्या इलेक्टॉनिक्स मतदान प्रणालीचा वापर करून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सविधा :https://www.evoting.nsdl.com वर प्रदान करण्यात आली आहे.

कट-ऑफ तारखेला म्हणजेच शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ''एनएसडीएल'') च्या :https://www.evotinq.nsdl.com या संकेतस्थळावर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (''रिमोट ई-व्होटिंग'' मतदान करू शकतात.

रिमोट ई-व्होटिंग

(ए) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेमध्ये नमद केलेले सामान्य आणि विशेष व्यवहार इलेक्टॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे करता येतील

(बी) रिमोट ई-व्होटिंग मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ९.३० (भाप्रवे) वा. सुरू होईल आणि गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ५.०० (भाप्रवे) वा. संपेल.

(सी) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५ आहे.

(डी) वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवल्यानंतर शेअर्स खरेदी करणारी आणि कंपनीची सदस्य बनणारी आणि अंतिम तारखेला म्हणजेच १९ सप्टेंबर, २०२५ रोजी शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.com वर विनंती पाठवन लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळव शकते. तथापि, जर एखादी व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगसाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरों लिमिटेड (''एनएसडीएल'') मध्ये आधीच नोंदणीकृत असेल, तर मतदान करण्यासाठी विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरता येईल. (i) सदस्यांनी हे लक्षात ठेवावे की (ii) वरील बी बिंदु अंतर्गत नमूद केलेल्या तारखेनंतर आणि वेळेनंतर रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल मतदानासाठी बंद केले जाईल; (iii) सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही; (iv) वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतात परंतु त्यांना सभेत पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही; आणि (v) ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा सदस्यांच्या नोंदणीदारे राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये किंवा अंतिम तारखेला तेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंटणीमध्ये नोंटवले गेले आहे त्यांनाच वार्षिक मर्वमाधारण

सभेत रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगची सुविधा मिळण्यास पात्र असेल. (एफ) प्रत्यक्ष किंवा डिमटेरियलाइज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या किंवा ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनी/रजिस्टार आणि टान्सफर एजंट ("रजिस्टार" किंवा "आरटीए")/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (''डीपी'') नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सदस्यांसाठी एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंगची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये दिली आहे आणि कंपनीच्या www.khil.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे

(जी) प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ईमेल आयडी कंपनीला . वर आणि/किंवा कंपनीच्या आरटीएला kyc@linkintime.co.in वर लिहून फॉर्म -१ फोलिओ कमांक, शेअरहोल्डरचे नाव, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (पढील आणि मागे), पॅन आणि आधार (पॅन कार्ड आणि आधार कार्ड दोन्हीची स्व-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत) देऊन नोंदणीकत करावेत. डीमटेरियलाइज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे केवायसी, ई-मेल पत्ता / बँक खाते तपशील त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत / अपडेट करावेत.

(एच) ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत: (ए) इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (''ई-व्होटिंग'') द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या

सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सदस्यांना व्यवसायावर त्यांचे मत देण्याची संधी असेल. (बी) ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केले नाहीत त्यांनी दूरस्थपणे (''रिमोट ई-व्होटिंग'') मतदान करण्याची पद्धत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. त्याचा तपशील कंपनीच्या वेबसाइट www.khil.com वर आणि एनएसडीएल च्या वेबसाइट https://www.evoting. nsdl.com/ वर देखील उपलब्ध असतील.

(सी) इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेत (''एनएसडीएल ई-व्होटिंग सिस्टम'') देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत दिले नाही ते वार्षिक सर्वसाधारण सभेत **एनएसडीएल ई-व्होटिंग सिस्टम** व्होटिंग सिस्टमद्वारे मतदान करू शकतील.

(डी) ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स सदस्यांना ईमेलद्वारे उपलब्ध करून दिले जातील. ज्या सदस्यांना ईमेल मिळत नाही किंवा ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी आरटीएकडे नोंदणीकत नाहीत. त्यांनी कपया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटस ट नोटिसमध्ये दिलेल्या सचना पहा.

व्हीसी/ ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत सामील होणे: सदस्यांना https://www.evoting.nsdl.com/ या संकेतस्थळावरील र्ड-व्होटिंग सिस्टीमदारे

व्हीसी/ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहता येईल. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि विशेषतः वार्षिक सर्वसाधारण सभेत सामील होण्याच्या सूचना आणि रिमोट ई[—]व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचावी.

ई-व्होटिंगबाबत कोणत्याही तक्रारीसाठी, सदस्य evoting@nsdl.com वर लिहू शकतात नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ३०१,३रा मजला, नमन चेंबर्स, जी ब्लॉक, प्लॉट क्र. सी ३२, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व मुंबई - ४०००५१ येथे किंवा दूरध्वनी: ०२२४८८६७००० वर संपर्क साधावा.

संचालक मंडळाच्या आदेशाने कामत हॉटेल्स (इंडिया) लिमिटेड साठी सही/-

ठिकाण : मुंबई दिनांक : ४ सप्टेंबर, २०२५

निखिल सिंग कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी